



ओमप्रकाश देवडा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि., हिंगोली (मल्टीस्टेट बँक)

मुख्य कार्यालय : ओमप्रकाश देवडा चौक, मेन रोड, हिंगोली, जिल्हा हिंगोली - ४३१ ५१३

मालाच्या तारणावर मिळणाऱ्या कर्जासाठी करावयाचा अर्ज

(Application form for loan Against Pledge of goods)

शेअर्स रुपये	_____
पान नंबर	_____
खाते क्रमांक	_____
पान नंबर	_____
सभासद क्रमांक	_____

व्यवस्थापक

ओमप्रकाश देवडा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि; हिंगोली

शाखा -----

महोदय,

मी/आम्ही खालील सही करणार आपल्या बँकेचे सभासद असून मला/आम्हाला धंद्यासाठी व धंद्याच्या वाढीसाठी पुढील मर्यादेपर्यंत _____ मालांच्या तारणावर एकूण रुपये _____ (अक्षरी _____ रुपये) आर्थिक सहाय्याची गरज आहे. हे आर्थिक सहाय्य आपण मला/आम्हाला एक वर्षासाठी मंजूर केल्यास मी/आम्ही आभारी होवू. माझ्या / आमच्या धंद्यासंबंधीची संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे देत आहे/आहोत.

स्थळ :

आपला विश्वासू

दिनांक : _____

(२)

धंद्याविषयी माहिती

१) नांव _____
पत्ता _____
_____ फोन नं. _____

धंद्याची स्थापना (वर्ष नमुद करा) _____
मुख्य व्यापार / धंदा _____
धंद्याचे ठिकाण - मुख्य कचेरी _____
शाखा _____

२) धंद्याची घटना _____

(भागीदारी, प्रोप्रायटरशिप, संयुक्त हिंदु कुटुंब पेढी, लिमिटेड कंपनी, को-ऑप.सोसायटी किंवा संस्था)

अर्जदाराची जर भागीदारी फर्म असेल तर भागीदाराची नावे द्यावे.

अर्जदार मर्यादित कंपनी असेल तर डायरेक्टर्सची नावे द्यावी.

अर्जदाराची संयुक्त हिंदु कुटुंब पेढी असेल तर कर्ता व इतर सहभागादीरांची नावे द्यावी.

अर्जदार प्रोप्रायटर शिप फर्म असेल तर प्रोप्रायटरचे नांव द्यावे.

अर्जदार को-ऑप. सोसायटी किंवा संस्था असेल तर संचालकांची नावे द्यावी.

१) _____ ५) _____
२) _____ ६) _____
३) _____ ७) _____
४) _____ ८) _____

३) कर्ज किती रुपये पाहिजे ? _____

कर्जाची मुदत _____

कर्जाचे कारण _____

४) मागील तीन वर्षांचे नफा-तोटा विवरण

विवरण	२०० - २००	२०० - २००	२०० - २००
	रुपये	पैसे	रुपये
उत्पन्न			
वजा खर्च			
निव्वळ नफा-तोटा			

(संपलेल्या आर्थिक वर्षांचे नफा-तोटा विवरण सोबत जोडावे)

५) अर्जदाराचे बँकेत खाते आहे काय ?

अ) कशा प्रकारचे _____ ब) खाते क्रमांक _____

६) अर्जदाराचे इतर बँकेत खाते आहे काय ? असल्यास कोठे व कशा प्रकारचे ?

- ७) अ) विक्रीकर नोंदणी क्रमांक _____
 ब) आयकराचा कायम नोंदणी क्रमांक _____ व शेवटच्या भरलेल्या कराची रक्कम रु. _____
 क) धंद्यासाठी परवाना (लायसेन्स) व इतर नोंदणी दाखले (रजिस्ट्रेशन) असल्यास त्याचा तपशील.

- ८) बँकेच्या संचालक मंडळापैकी कोणाची ओळख आहे काय ? असल्यास त्यांचे नांव

- ९) माल तारण ठेवण्यात येणाऱ्या जागेचा पूर्ण पत्ता व माहिती
 (जागा भाड्याची असल्यास भाडे पावती सादर करावी.)

- १०) संदर्भ - तुम्हाला चांगले ओळखणाऱ्या दोन व्यक्तींचे नावे व पत्ते द्या.
 १) _____ २) _____

- ११) अन्य माहिती
- १२) आम्ही प्रतिज्ञेवर निवेदन करतो की,
 १) वर दिलेली माहिती सत्य व बरोबर आहे.
 २) मंजूर झालेले कर्ज ज्या हेतु करिता मंजूर झाले आहे, त्याच हेतुसाठी वापरले जाईल.
 ३) मी/आम्ही कोणत्याही सहकारी सोसायटीचा मॅबर नाही. कोणत्याही सहकारी सोसायटीकडून / बँकेकडून वा संस्थेकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतलेले नाही.
 ४) वरील तारणावरील कर्जासाठी आम्ही जो माल तारण म्हणून देवू इच्छितो तो आमच्या संपूर्ण मालकीचा असून त्यावर इतर कोणाचाही बोजा नाही.
 ५) कर्ज मंजूर करण्यापूर्वी बँकेने मालाची तपासणी करण्यास माझी/आमची कोणतीही हरकत नाही.
 ६) बँकेच्या नावाचा फलक मालाच्या साठविण्याच्या ठिकाणी लावण्यास माझी/आमची कोणतीही हरकत नाही.
 ७) तारण गहाण कर्जासंबंधीचे सर्व नियम मी / आम्ही वाचून व समजावून घेतले आहेत ते सर्व नियम आम्हाला बंधनकारक राहतील.
 ८) जोपर्यंत मी/आम्ही बँकेचा/चे या खात्यासाठी कर्जधारक असेल/असू किंवा कर्जाबाबत जबाबदार असेल/असू तोपर्यंत मी/आम्ही आपल्या परवानगीशिवाय कोणत्याही अन्य संस्थेकडून अथवा बँकेकडून कर्ज घेणार नाही.
 ९) कोणत्याही प्रकारच्या असत्य विधानामुळे मंजूर झालेले कर्ज कोणत्याही वेळी रद्द करण्याचा बँकेला अधिकार राहिल.
 १०) मंजूर कर्जमर्यादे पोटी उचललेल्या रक्कमेचे दर महिन्याचे व्याज रोखीने भरण्यात येईल.
 ११) आवश्यक त्या रक्कमेचा विमा मान्य इन्शुरन्स कंपनीतर्फे उतरविण्यास माझी/आमची हरकत राहणार नाही.

स्थळ :

दिनांक :

अर्जदाराची सही

ऑफिस कामासाठी

ऑफिस रिपोर्ट

शाखाधिकारी

(बँकेचा लोन कमिटीचा ठराव)

- १) ठराव क्रमांक _____ तारीख _____
- २) कर्जाची रक्कम रुपये _____
- ३) कर्जाची मुदत _____
- ४) मासिक / त्रैमासिक हप्ता रुपये _____
- ५) व्याजाचा दर _____
- ६) कर्जाची परतफेड सुरु करण्याची तारीख _____
- ७) कर्ज दिल्याची तारीख _____
- ८) मुदत संपल्याची तारीख (Due Date) _____

लोन क्लार्क

व्यवस्थापक